



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १७]

गुरुवार, एप्रिल १९, २०१८ / चैत्र २९, शके १९४०

[पृष्ठ ४

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/एसआर-२७ ई/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९ व ३४१ब-१अ (९) मधील तरतुदीअन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्र. न. प./२०१६/प्र.क्र./४०/का-६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, नवनिर्मित आजरा नगरपंचायतीच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार, नगरपरिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अनुसूची

| अ. क्र. | निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव | शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी) |
|---------|-------------------------------|--|
| १ | २ | ३ |
| १ | चराटी ज्योत्सना अशोक | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) |

अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर. १६२३ एप्रिल २०१८.

ORDER

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/एसआर-२७ ई/२०१८.--In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his Order No. N.P./2016/CR-40/D-6, dated 18th October 2016 and the provisions contained in the Section 19 and Section 341(B)-1A(9) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965, I, Avinash Subhedar, Collector of Kolhapur, hereby publish the name of the Candidate who have been declared elected as the President of Newly formed Ajara Nagarpanchayat in the Direct Presidential Election held on 6th April 2018.

(१)

Schedule

| Sr. No. | Name of President | Remarks (Whether the ward is reserved and if so, for which category) |
|------------|-------------------|---|
|------------|-------------------|---|

1

2

3

1.

Charati Jyotsna Ashok

Backward Class of Citizen (Women)

AVINASH SUBHEDAR,

Collector, Kolhapur.

Kolhapur, 13th April 2018.

आदेश

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/एसआर-२७ ई/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १९ पोट-कलम (१) मधील तरतुदीअन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील क्रमांक एमएनसी-११.१/सीआर-२३/डी-११, दिनांक १७ ऑगस्ट २००१ च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनद्वारे असे प्रसिद्ध करतो की, नवनिर्मित आजरा नगरपंचायतीच्या दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागातून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अनुसूची

| अ. क्र. | निवडून आलेल्या सदस्याचे नाव | प्रभाग क्रमांक | जागा क्रमांक | शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी) |
|---------|-----------------------------|----------------|--------------|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| १ | जाधव अस्मिता समिर | १ | १-अ | सर्वसाधारण महिला |
| २ | पाटील संभाजी दत्तात्रय | २ | २-अ | सर्वसाधारण |
| ३ | खेडेकर सुमैया अमित | ३ | ३-अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला |
| ४ | नाइकवाडे आलम अहमद | ४ | ४-अ | सर्वसाधारण |
| ५ | बुड्डेखान यास्मिन याहयाखान | ५ | ५-अ | सर्वसाधारण महिला |
| ६ | केसरकर अनिरुध्द अरविंद | ६ | ६-अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग |
| ७ | कांबळे किरण शंकर | ७ | ७-अ | अनुसूचित जाती |
| ८ | सोनेखान रेश्मा इम्रान | ८ | ८-अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला |
| ९ | लमतुरे यासिराबी इब्राहिम | ९ | ९-अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला |
| १० | दरवाजकर सिकंदर इस्माईल | १० | १०-अ | सर्वसाधारण |
| ११ | चराटी अशोक काशिनाथ | ११ | ११-अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग |
| १२ | जोशी शुभदा संजय | १२ | १२-अ | सर्वसाधारण महिला |
| १३ | परपोलकर किशोर भाऊ | १३ | १३-अ | सर्वसाधारण |
| १४ | नाईक विलास आण्णासो | १४ | १४-अ | सर्वसाधारण |
| १५ | सावंत संजिवनी संजय | १५ | १५-अ | सर्वसाधारण महिला |

अनुसूची--चालू

| अ. क्र. | निवडून आलेल्या सदस्याचे नाव | प्रभाग क्रमांक | जागा क्रमांक | शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणत्या गटासाठी) |
|---------|-----------------------------|----------------|--------------|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| १६ | सलामवाडे शकुंतला लक्ष्मण | .. | १६-अ | सर्वसाधारण महिला |
| १७ | पोवार सीमा अशोक | .. | १७-अ | सर्वसाधारण महिला |

अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, १६ एप्रिल २०१८.

ORDER

क्रमांक अशा पत्र क्र. कार्या-११/नपा/आ./निवडणूक/एसआर-२७ ई/२०१८.--In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his Order No MNC/11.01/CR-23/D-11, dated 17th August 2001 and the provisions contained in the sub-section (1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act 1965, I, Avinash Subhedar, Collector of Kolhapur, hereby publish the name of the Candidates who have been declared elected as the Councillors of newly formed Ajara Nagarpanchayat in the Direct Presidential Election held on 6th April 2018 .

Schedule

| Sr. No. | Name of Councillor | Ward No. | Seat No. | Remarks (Whether the ward is Reserved and if so, for which Category) |
|---------|----------------------------|----------|----------|--|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 |
| 1 | Jadhav Asmita Samir | .. 1 | 1-A | General Women |
| 2 | Patil Sambhaji Dattatray | .. 2 | 2-A | General |
| 3 | Khedekar Sumaiyya Amit | .. 3 | 3-A | Backward Class of Citizen Women |
| 4 | Naikwade Alam Ahmad | .. 4 | 4-A | General |
| 5 | Buddekhan Yasmin Yahyakhan | .. 5 | 5-A | General Women |
| 6 | Kesarkar Aniruddha Arvind | .. 6 | 6-A | Backward Class of Citizen |
| 7 | Kamble Kiran Shankar | .. 7 | 7-A | Scheduled Caste |
| 8 | Sonekhan Reshma Imran | .. 8 | 8-A | Backward Class of Citizen Women |
| 9 | Lamture Yasirabi Ibrahim | .. 9 | 9-A | Backward Class of Citizen Women |
| 10 | Darwajkar Sikandar Ismail | .. 10 | 10-A | General |
| 11 | Charati Ashok Kashinath | .. 11 | 11-A | Backward Class of Citizen |
| 12 | Joshi Subhada Sanjay | .. 12 | 12-A | General Women |
| 13 | Parpolkar Kishor Bhau | .. 13 | 13-A | General |
| 14 | Naik Vilas Annaso | .. 14 | 14-A | General |
| 15 | Sawant Sanjivani Sanjay | .. 15 | 15-A | General Women |

Schedule-contd.

| Sr. No. | Name of Councillor | Ward No. | Seat No. | Remarks (Whether the ward is Reserved and if so, for which Category) |
|---------|--------------------------------|----------|----------|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 |
| 16 | Salamvade Shakuntala Laxman .. | 16 | 16-A | General Women |
| 17 | Powar Seema Ashok .. | 17 | 17-A | General Women |

Kolhapur, 13th April 2018.

AVINASH SUBHEDAR,
Collector, Kolhapur.